



# ZENITH FIBRES LIMITED

ISO 9001:2015 COMPANY CIN: L40100MH1989PLC054580 URL: [www.zenithfibres.com](http://www.zenithfibres.com)

Date: 05.02.2026

To,  
BSE Limited  
Corporate Relations Department,  
Phiroze Jeejeebhoy Towers,  
Dalal Street, Fort,  
Mumbai - 400001

**Re: Zenith Fibres Limited**  
**Scrip Code: 514266**

**Subject: Publication of QR Code and Extract of Unaudited Financial Results for the Third Quarter ended December 31, 2025 in Newspapers**  
**Ref: Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended from time to time.**

---

Dear Sir/Madam,

With reference to the captioned subject, please find enclosed herewith copies of the extracts of Unaudited Financial Results of the Company for the Third Quarter ended December 31, 2025, as published in Financial Express, English language newspaper and Mumbai Lakshadeep, Regional language newspaper on February 05, 2026.

The above information is also available on the Company's website at [www.zenithfibres.com](http://www.zenithfibres.com).

Kindly take the above information on your record.

Thanking you,

Yours faithfully,  
**For Zenith Fibres Limited**

---

Dharati Bhavsar  
Company Secretary

Encl.: As above

**Regd. Office:** 311, Marol Bhavan, Marol Co-Op. Ind. Estate Ltd., M.V. Road, Andheri (E), Mumbai - 400059, Maharashtra, (India)

Tele: +91-22-40153860 E-mail: [mumbai@zenithfibres.com](mailto:mumbai@zenithfibres.com)

**Corporate Office:** 103 "Synergy House", Subhanpura Road, Vadodara - 390023, Gujarat, (India)

Tele: +91-265-228-3744 E-mail: [baroda@zenithfibres.com](mailto:baroda@zenithfibres.com)

**Plant:** Block 458, P.O. Tundav, Taluka: Savli, District: Vadodara - 391775, Gujarat, (India)

Tele: +91-8780601186, 8780601179 E-mail: [plant@zenithfibres.com](mailto:plant@zenithfibres.com)



## PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that M/s. GRACE URBAN DEVELOPMENT CORPORATION, a partnership firm having its place of business at Saveria CHS Ltd., S. G. Barve Marg, Kurla (East), Mumbai - 400 024, is the Promoter of the real estate project known as "MASS METROPOLIS" (previously known as "Grace Mass Metropolis"), situated at Plot bearing CTS Nos. 123 (Part), 1835 (Part), 116 (Part) and Survey Nos. 14, 14A of Village Chembur, Tehsil Kurla, Mumbai - 400 071, more particularly described in the First Schedule herein below and registered with the Maharashtra Real Estate Regulatory Authority (MaharERA) under Registration No. P51800012210.

1. That Mr. Mohammed Saad Behlim (hereinafter referred to as "the Purchaser"), was allotted the following flats in the said project, namely: Flat Nos. C-1304, D-1201, D-1202, D-1203, D-1204, D-1503, D-1401, D-1502, D-1503, D-1504 and E-1303 (hereinafter collectively referred to as "the said Flats"), pursuant to an Allotment Letter dated 17/09/2020.

2. That under the terms and conditions of the said Agreement for Sale, the Purchaser was clearly informed and agreed that timely payment of the consideration amount and other charges was an essential condition of the contract.

3. That Clause 23(d) of the Agreement for Sale expressly empowers the Promoter to terminate the allotment and cancel the Agreement in the event of default in payment by the Purchaser. The said clause, inter alia, provides that upon delay or default in payment of any instalment or other dues, the Promoter shall be entitled to cancel the allotment and terminate the Agreement. The said clause is reproduced and enumerated as under:

23d. In the event of delay or default in payment of any one or more instalments on being payable under these presents, by the Purchaser and/or his/her banker/Financial Institution the Purchaser personally shall be liable to pay such amount of interest as the Promoters are entitled to and that in the event of the Purchaser causing any delay or committing default in payment of various other amounts due and payable by the Purchaser to the Promoters under these presents (including his/her/their proportionate share of taxes levied by the Concerned Authorities outgoings, maintenance charges, taxes, levies, deposits, etc. as contemplated under these presents) and/or on the Purchaser committing breach of any one or more of the terms and conditions contained under these presents the Promoters shall be entitled at their own option to cancel the allotment of the premises and terminate this Agreement.

4. That as on date, a sum of Rs. 1,33,84,853.59/- (Rupees One Crore Thirty Three Lakh Eighty-Four Thousand Eight Hundred Fifty-Three and Paise Fifty-Nine only), inclusive of applicable GST, development charges, legal charges and amenities charges, remains due, payable and outstanding in respect of the said Flats.

5. That despite repeated requests and opportunities granted to the Purchaser, including consideration of rescheduling requests, the Purchaser failed and neglected to clear the outstanding dues within the stipulated time, and accordingly the Promoter was constrained to terminate the allotment and cancel the Agreement for Sale.

6. That Demand Notices dated 14 April 2025, 06 May 2025 and 02 June 2025, followed by a Final Termination Notice dated 23 June 2025, were duly issued and served upon the Purchaser at his address at 702 - Ibrahim Khalifa Suwaidan Building, Muraqabat Street, Salahuddin Road, Dubai, UAE, but the Purchaser failed to comply with the same.

7. That pursuant to the allotment and Agreement for Sale in respect of the said Flats stand lawfully cancelled and terminated, and the Purchaser has ceased to have any right, title, interest or claim of any nature whatsoever in the said Flats.

**TAKE NOTICE FURTHER THAT:**

- The allotment of Flat Nos. C-1304, D-1201, D-1202, D-1203, D-1204, D-1303, D-1401, D-1502, D-1503, D-1504 and E-1303 stands irrevocably cancelled with immediate effect.
- The Promoter shall be entitled to forfeit such amounts as permissible under the Real Estate (Regulation and Development) Act, 2016, the rules framed thereunder, and the Agreement for Sale;
- The said Flats stand released back to the Promoter, who shall be at full liberty to resell, re-allot or otherwise deal with the same in any lawful manner;
- Any payment tendered hereafter by the Purchaser shall not revive or reinstate the allotment unless expressly accepted by the Promoter in writing;
- Any person dealing or transacting with the Purchaser in respect of the said Flats shall do so entirely at their own risk, and such transactions shall be null, void and not binding upon the Promoter;
- The Promoter reserves its right to initiate appropriate legal proceedings against the Purchaser for recovery of outstanding dues, interest, damages and costs.

9. That subject to reconciliation and permissible forfeiture, if any refundable amount remains, the Purchaser is directed to approach the Promoter's office within seven (7) days to complete necessary formalities, including execution of disclaimers, indemnities and waivers.

10. We state that despite sending the Demand Notices/Letters as abovesated, to purchaser, they have failed to take cognizance of the said Demand Notices/Letters.

11. Vide this Public Notice, we hereby urge the purchaser to visit the office of promoter in order to collect the refund amount pertaining to the said cancellation of the flat described in the Second Schedule herein under and to complete the necessary formalities pertaining to the said termination.

12. In view of above premises, We inform public at large that above stated purchasers have lost all their right, title and interest by way of sale, lease, assignment, tenancy, exchange, mortgage, gift, trust, inheritance, maintenance, lien, easement, exchange, possession or otherwise howsoever in or to the said Flat or any part thereof more particularly described in the Second Schedule herein under. Any dealings or arrangements made by any person with the purchasers stated herein in respect of the Flat described in the Second Schedule herein under shall not be binding upon us in any manner whatsoever. If any transactions entered by any person with the purchaser therein in respect of the flat mentioned in the second schedule herein under shall be considered as and deemed to have been void-ab-initio.

13. We further inform to the public at large that we shall be at liberty to proceed and deal with the said flat more particularly described in the second schedule hereunder as per our discretion.

**FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO**

All those pieces and parcels of land bearing CTS Nos. 123 (Part), 116 (Part) and Survey Nos. 14, 14A of Village Chembur, situated at S.G. Barve Marg, C.S.T. Road, Chembur, Mumbai - 400 071, measuring 11,996.02 Sq. Yards (10,229.50 Sq. Mtrs.), together with the structures standing thereon.

**SECOND SCHEDULE ABOVE REFERRED TO**

Premises being Flat Nos. C-1304, D-1201, D-1202, D-1203, D-1204, D-1303, D-1401, D-1502, D-1503, D-1504 and E-1303, measuring 5763.13 sq. ft. carpet area (RERA), in the building known as "Mass Metropolis", under construction on the property described in the First Schedule hereinabove.

Dated 5th day of February, 2026

## जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येते आहे की, माझे अशील जी. राकेश जी. टेकचंदनी आणि श्रीमती पूजा जी. टेकचंदनी हे एकत्र चलायला (मालक) यांच्यात येथे दिलेल्या अनुसूचीकृत विभागात: बर्नस केल्या जाणाऱ्या संपत्तीमधील कायदाही करत आहेत, सर्व माहितीस मुक्त आहेत.

येथे दिलेल्या अनुसूचीकृत वर्गाने केल्या जाणारे किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देणाऱ्याच्या, गणपत, गुन्क, बर्नस, विद्युत्, वायू, ताबा, भांडेपट्टा, उपा-भांडेपट्टा, विद्युत्, हलतारण, मनुष्य, उपाधिकार, सवना, निव्वळ, कर्ज, अर्थ, धारणाधिकार, तारण, आदेश, निव्वळ किंवा कोणत्याही न्यायालय, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणांनी दिलेले किंवा जारी केलेले हक्क, जमी, सेटलमेंट किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणाहीला द्याव असलेल्या कोणत्याही व्यक्तीने वा राहण्यासाठी १४ दिवसांच्या आत खाली न्यायी करणाऱ्या व्यक्ती किंवा कर्जावर आवश्यक आहे, अन्वया असे प्रकृत सारते बाईल की, कोणतेही दुवे अस्तित्वात नाहीत आणि ते, जर अस्तित्वात तर, माफ केलेले किंवा सोडून दिलेले मानले जातील आणि आमचे क्लॉयड जागेची खात्री पुढे नसेल.

## वरील अनुसूचीकृत संपत्ती

(अ) प्लॉट जागा क्र.२०४, क्षेत्रफळ ८१८ चौ.फू. कापेट क्षेत्र, २४ मजला, वी. सि. गा. वचना समूह म्हणून ज्ञात झालेले, प्लॉट क्र.४३३ आणि ४३०, सीटीएस क्र.९९९/१११ आणि ९९९/११५, गाव बडो, क्षेत्रफळ ११२.८ चौ.मी. किंवा त्याच्या आसपास, ११वा रस्ता आणि २२वा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२ आणि मुंबई उन्मगारचा नोंदी क्र.२ अंतर्गत स्थित; आणि

(ब) गा. वचना समूह को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे विक्रीत रु.५०/- प्रत्येकी किमतीचे ३० प्लॉट: भरलेले जेअर्स ज्युचे अड्डमकर ३१ ते ६० (दोन्ही समाविष्ट) परक मग प्रमाणपर क्र. २ अंतर्गत आहे;

मुंबई, दिनांक ५ फेब्रुवारी, २०२६ रोजी

## सही/-

कमलेता आर. वार्मा, वकील  
कार्यालय क्र.१२, १२वा मजला, इमारत क्र.१०५, मुंबई ४०००५२, वी.सी. रोड, कांदिवली, फोर्ट, मुंबई-४०००५२, दूर.क्र.८८२३६५६४२

## जाहीर सूचना

जन्तला सूचना देण्यात येते आहे की, माझे अशील कुमार हेमा रामायणी अयंगर या खालील मालकाने एकेम मालक आहेत:

ए. प्लॉट क्र.ई-६०५, क्षेत्रफळ १६.२८ चौ.मी. तलस ४४८ चौ.फू. बिल्डअप क्षेत्र, ६वा मजला, भूमी क्लासिक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात झालेले, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००५२, सीटीएस क्र.११९२-ए आणि ११९२-बी/सी, गाव मालाड (दक्षिण), तालुका बोवेली, मुंबई उन्मगार जिल्हा हे स्वामीय श्री. वंगल आर. रामायणी अयंगर ऊर्फ श्री. आर. रामायणी अयंगर आणि स्वामीय श्री. वंगल आर. मल्लिका रामायणी अयंगर यांच्या संयुक्त नावाने आहे.

बी. प्लॉट क्र.बी-६०१, क्षेत्रफळ २२७ चौ.फू. कापेट क्षेत्र, ६वा मजला, बू ऑर्बिट बी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात झालेले, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००५२, सीटीएस क्र.११९२-ए आणि ११९२-बी, गाव मालाड (दक्षिण), तालुका बोवेली मुंबई उन्मगार जिल्हा हे स्वामीय श्रीमती श्री. आर. मल्लिका रामायणी अयंगर मल्लिका रामायणी अयंगर यांच्या एकेम नावाने आहे.

सी. प्लॉट क्र.बी-६०२, क्षेत्रफळ ६३२ चौ.फू. कापेट क्षेत्र, ६वा मजला, बू ऑर्बिट बी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात झालेले, लिंक रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-४०००५२, सीटीएस क्र.११९२-ए आणि ११९२-बी, गाव मालाड (दक्षिण), तालुका बोवेली मुंबई उन्मगार जिल्हा हे स्वामीय श्रीमती श्री. आर. मल्लिका रामायणी अयंगर मल्लिका रामायणी अयंगर यांच्या एकेम नावाने आहे.

(बांधणे सुरु मालकाने म्हणून संदर्भित).

माझ्या अधिनियमे घोषित केले आहे की, सदर श्रीमती श्री. आर. मल्लिका रामायणी अयंगर मल्लिका रामायणी अयंगर यांच्यात येथे दिलेल्या अनुसूचीकृत वर्गाने केल्या जाणारे किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, देणाऱ्याच्या, गणपत, गुन्क, बर्नस, विद्युत्, वायू, ताबा, भांडेपट्टा, उपा-भांडेपट्टा, विद्युत्, हलतारण, मनुष्य, उपाधिकार, सवना, निव्वळ, कर्ज, अर्थ, धारणाधिकार, तारण, आदेश, निव्वळ किंवा कोणत्याही न्यायालय, कर किंवा महसूल किंवा वैधानिक प्राधिकरणांनी दिलेले किंवा जारी केलेले हक्क, जमी, सेटलमेंट किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणाहीला द्याव असलेल्या कोणत्याही व्यक्तीने वा राहण्यासाठी १४ दिवसांच्या आत खाली न्यायी करणाऱ्या व्यक्ती किंवा कर्जावर आवश्यक आहे, अन्वया असे प्रकृत सारते बाईल की, कोणतेही दुवे अस्तित्वात नाहीत आणि ते, जर अस्तित्वात तर, माफ केलेले किंवा सोडून दिलेले मानले जातील आणि आमचे क्लॉयड जागेची खात्री पुढे नसेल.

(अ) प्लॉट जागा क्र.२०४, क्षेत्रफळ ८१८ चौ.फू. कापेट क्षेत्र, २४ मजला, वी. सि. गा. वचना समूह म्हणून ज्ञात झालेले, प्लॉट क्र.४३३ आणि ४३०, सीटीएस क्र.९९९/१११ आणि ९९९/११५, गाव बडो, क्षेत्रफळ ११२.८ चौ.मी. किंवा त्याच्या आसपास, ११वा रस्ता आणि २२वा रस्ता, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२ आणि मुंबई उन्मगारचा नोंदी क्र.२ अंतर्गत स्थित; आणि

(ब) गा. वचना समूह को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे विक्रीत रु.५०/- प्रत्येकी किमतीचे ३० प्लॉट: भरलेले जेअर्स ज्युचे अड्डमकर ३१ ते ६० (दोन्ही समाविष्ट) परक मग प्रमाणपर क्र. २ अंतर्गत आहे;

मुंबई, दिनांक ५ फेब्रुवारी, २०२६ रोजी

## सही/-

आर. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

## Zenith Fibres Limited

Regd. Office : 311, Marol Bhavan, Marol Co-Op. Ind. Estate Ltd., M.V. Road, Andheri (E), Mumbai - 400059, Maharashtra, (India).  
CIN : L40100MH1989PLC054580 Tel.: 022-40153860 E-Mail : mumbai@zenithfibres.com URL: www.zenithfibres.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THIRD QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025  
(Rs. in Lakhs except EPS)

| Sr. No            | Particulars  | Quarter Ended |            |            | Nine Months Ended |            |            | Year Ended |
|-------------------|--|---------------|------------|------------|-------------------|------------|------------|------------|
|                   |  | 31.12.2025    | 30.09.2025 | 31.12.2024 | 31.12.2025        | 31.12.2024 | 31.03.2025 |            |
|                   |  | Unaudited     | Unaudited  | Unaudited  | Unaudited         | Unaudited  | Audited    |            |
| 1                 | Total Income from Operations   | 969.86        | 934.79     | 1410.08    | 2876.67           | 3769.47    | 5219.70    |            |
| 2                 | Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)  | 343.63        | (6.56)     | 147.92     | 386.66            | 305.30     | 239.71     |            |
| 3                 | Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)                                     | 343.63        | (6.56)     | 147.92     | 386.66            | 305.30     | 239.71     |            |
| 4                 | Net Profit/(Loss) for the period after Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)                                     | 261.33        | (5.78)     | 111.43     | 293.37            | 234.06     | 180.13     |            |
| 5                 | Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income] | 261.33        | (5.78)     | 111.43     | 293.37            | 234.06     | 184.47     |            |
| 6                 | Equity Share Capital (Face value Rs. 10/- each)  | 394.41        | 394.41     | 394.41     | 394.41            | 394.41     | 394.41     |            |
| 7                 | Earnings per equity Share (of Rs. 10/- each) (Not annualised)  |               |            |            |                   |            |            |            |
| (1) Basic (Rs.)   |  | 6.63          | (0.15)     | 2.83       | 7.44              | 5.93       | 4.57       |            |
| (2) Diluted (Rs.) |  | 6.63          | (0.15)     | 2.83       | 7.44              | 5.93       | 4.57       |            |

Notes : 1. The said results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at its meeting held on February 04, 2026.

2. The above is an extract of the detailed format of Statement of Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Statement of Financial Results are available on the Stock Exchange's website at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) (Scrip Code: 514266) and on Company's website at <https://zenithfibres.com/financial-results/>. The same can be accessed by scanning the QR code:

Date : 04.02.2026 FOR ZENITH FIBRES LIMITED  
Place : Vadodra Sanjeev Rungta - Executive Chairman (DIN: 00053602)

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

श्री. जे. चोधानी - वकील  
डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी. रोड, कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१.

## रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

वेस्टलाईफ फुडवर्ल्ड लिमिटेड  
नोंदीकृत कार्यालय: १०१, टॉवर-३, १०वा मजला, इंडियाहौस फार्मानस सेक्टर, सेग्रावी बाट मार्ग, प्रभादेवी, मुंबई-४०००१३. सीआयएन:६५१९०एमएच१९८२पीएससी०२५९३. दूर.०२२-२९१३५०००. फॅक्स:०२२-२९१३५००१.  
वेबसाईट: www.westlife.co.in, ई-मेल: shatadru@westlife.co.in

३१.१२.२०२५ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरीक्षित एकरित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल (रु. लाखात)

| अ. क्र. | तपशील              | संपलेले तिमाही |            | संपलेल्या कालावधीकरिता |                        | संपलेले वर्ष |
|---------|--------------------|----------------|------------|------------------------|------------------------|--------------|
|         |                    | ३ महिने        | ३ महिने    | संपलेल्या कालावधीकरिता | संपलेल्या कालावधीकरिता |              |
| १       | एकूण उत्पन्न       | ३१.१२.२०२५     | ३०.०९.२०२५ | ३१.१२.२०२४             | ३१.१२.२०२४             | ३१.०३.२०२५   |
| २       | कार्यरु नका/(तोटा) | १०             |            |                        |                        |              |